

श्रियः चित्रा पदधृत्वे हृतो न विनु १,६६,६. ३,१,४. ५,१,४. ८,४०,८. कलश des Soma ४,२७,५. ९,७४,७. ७,९०,३. ९१,३. ८,२६,१९. १०,२०,९. लदमन् AV. १,२३,५. पर्वताः Schneeberge ÇAT. Br. १४,६,८,९. चर्मन् Kāṭh. ३४,५. °पि-पीलिका KAUC. ११६. — RV. PRĀT. १७,८. माल्यामे R. २,२५,२६. शिला: ४,९,४४. शेतं पदे शिरारुहाणाम् SPR. (II) ६४९९. २१०४. RAGH. १,८३. SUÇR. १,२३,३. सुरा १८९,६. २,४४०,५. शतपदो २९०,३. २९७,७. सर्षप RATNAM. ११३. शेतात्पत्ति BHAG. P. ३,२१,१०. यूका PĀKĀT. ६०,२४. °तपुलपिष्ठ WEBER, KRISHNA. २७२. शेणित HARI. ८४४३. कमण्डलु MBH. १,११४९. कुण्डलभूषण HARI. २४३७. १३०६३. fg. १३०७०. शेतात्पत्ति SPR. (II) ६४९५. BHAG. P. ४, ५, ५. VARĀH. Br. S. ३, २१, २५. ३, ५३. ३४, २३. ३८, ३. अनतिशेत, अनतिक्ष्वल LĀT. १, १, ७. IND. St. १, ४१. त्रिःशेता शलली GOBH. २, ७, ८. — २) m. a) Schimmel (Ross) ÇAT. Br. १३, ५, ५, २२. — b) Otterköpfchen H. c. १७२. H. an. Muschel überh. RĀĀAN. im CKDR. — c) = शीवक् GĀTĀDH. im CKDR. Kūmmel (dies wäre शीरिका) WILSON nach derselben Aut. — d) eine weisse Wolke ÇABDAR. im CKDR. — e) der Planet Venus ebend. — f) ein best. Komet (vgl. °केतु) VARĀH. Br. S. ११, ३९. fg. ९७, ३. — g) N. pr. a) eines Schlangendämons PĀN. GRH. २, १४. CĀNKH. GRH. ४, १८. ĀCV. GRH. २, ३, ३. VP. १४९. BHAG. P. ५, २४, ३१. eines Wesens im Gefolge des Skanda MBH. ९; २५६६. eines Daitja, eines Sohnes des Viprakitti, HARI. २४३७. २६३१. eines Muni MBH. १, ९६२. KATHĀS. ७२, ३३४. fgg. einer Incarnation Çiva's Verz. d. Oxf. H. ५२, a, १४. ५३, b, ५. eines Schülers dieses Çveta ५२, a, १५. eines Rāgarshi MBH. १, २२६ (eig. २३१). १२, ५७४३. १३, ५६६८. ७१३०. ७६८१. Verz. d. Oxf. H. ३९, a, २०. eines Sohnes des Fürsten Sudeva R. ७, ७८, ५. eines Heerführers MBH. ६, १८६८. १८७०. शेतोपाद्यान् MBH. १, ३३३ (विशेषापाद्यान् ed. Bomb.). R. GOBH. १, ४, १४०. eines Sohnes des Vapushmant MĀRK. P. ४३, २७. eines Lehrers Ind. St. ८, २२२. fg. ३६४. — ३) pl. eines Volkes VARĀH. Br. S. १६, ३८. — ४) eines Weltelphanten MBH. १, २६३०. — ५) eines Berges (vgl. °पर्वत, °शैल, शेतान्त्रि) H. an. MED. MBH. ३, १०८२०. ११५२७. १४४२९. ६, १९८. ९, ३३४९. १३, ७६५७. १४, ११७४. R. ५, ११, ७. MĀRK. P. ३४, ९. VP. १६७. BHAG. P. ५, १६, ८. Verz. d. Oxf. H. ४८, a, ४०. — ६) eines Dvīpa (vgl. °द्वीप) H. an. MED. MBH. १२, १२७०३. R. ७, ३७, ५, २२. = शेतद्वीप bei Kāci Verz. d. Oxf. H. ५७, a, N. ५. — ७) f. शैल [a] Otterköpfchen MED. — b) Bez. verschiedener Pflanzen: = काष्ठपाटली (०पाटला) und शङ्खिनी H. an. MED. Boerhavia procumbens Roxb. RATNAM. २५. Birke ११. Achyranthes atropurpurea Lam. १६०. = शपराजिता, शेतबहृती, शेतकाण्डकारी, पाषाणभट्टी, शिलावल्कला, शेतद्वीप, शूरिकापच्छी RĀĀAN. im CKDR. — SUÇR. १, १४४, १३, २, ११४, ४, १३०, २१. २८३, ७. VARĀH. Br. S. ४४, १० (= गिरिकर्पिका Comm.). — c) Bez. verschiedener weisser Stoffe: Zucker, = वैश्वरोचना und स्फटी (von WILSON hier durch Krystall wiedergegeben) RĀĀAN. im CKDR. — d) mystische Bez. des Buchstabens ए WEBER, RĀĀAT. UP. ३१७. ३१९. — e) N. pr. einer der Mütter im Gefolge Skanda's MBH. ९, ६२४०. der Mutter des Weltelphanten Çveta (Cāṅkha R.) MBH. १, २६२५. २६३०. R. ३, २०, २२. einer Fürstin RāGA-TAR. ८, ३७५. — ५) n. a) das Weisse im Auge SUÇR. २, ३०३, १३. — b) das Weisswerden der Haare KĀND. UP. ४, १४. — c) Silber AK. २, ११, ३, ४, १४, ८२. TRIK. २, ११, ३२. H. an. MED. HALAS. ३, ५. — d) Buttermilch und Wasser zu gleichen Theilen gemischt H. ४०९. — Vgl. मरु, शैत्य.

शेतक (von शेत) १) adj. weisslich, weiss VARĀH. Br. S. ८१, १९. — २) m. a) Otterköpfchen BHŪRIPR. im CKDR. — b) N. pr. eines Schlangendämons VJUTP. ८७. — ३) n. Silber RĀĀAN. im CKDR.

शेतकन्त्रा f. eine best. Pflanze, = श्रतिचिषा RĀĀAN. im CKDR.

शेतकपोत m. १) eine Mausart Verz. d. Oxf. H. ३०९, a, २०; vgl. SUÇR. २, २७८, ५, ६. — २) eine Schlangenart SUÇR. २, २६३, ६.

शेतकर्णा m. N. pr. eines Sohnes des Satjakarṇa HARI. ११०६८.

शेतकाकीय (von शेत + काक) adj. einer weissen Krähe entsprechend so v. a. ganz ungewöhnlich, unerhört: भर्तरं दुःखशीलमुपाचरत्। उपायैः शेतकाकीयैः MBH. १, १८७९. रुषैः शेतकाकीयै राजः शासनद्वाबैः MĀRK. १५३, १०. शा च एतश्च (= मृग) काकश्च तेषामिमे शेतकाकीयास्तैः नित्यज्ञाग्रद्वक्तव्यचकितवेङ्गितवज्ज्ञैः — अन्ये तु शेतकाको बकस्तदीयैः तं क्षिर्वर्षासु नीडस्थं बक्केव पुज्जाति NILAK.

शेतकापोती f. eine best. Pflanze, welche an Kraft dem Soma gleichen soll, SUÇR. २, १७०, t. ८. १७१, ५. १७३, १२.

शेतकाम्बोडी f. = शेतगङ्गा RĀĀAN. im CKDR. unter dem letzten Worte.

शेतकि m. N. pr. eines alten Fürsten MBH. १, ८०९८. fgg.

शेतकिणिहृ f. eine Achyranthes RĀĀAN. im CKDR.

१. शेतकुष्ठ weisser Aussatz Verz. d. Oxf. H. २४१, a, No. ६३९.
२. शेतकुष्ठ adj. mit dem weissen Aussatz behaftet; davon nom. abstr. ○त् n. KULL. zu M. ११, ५१.

शेतकुञ्जर m. ein weisser Elephant, Bez. Airāvata's, des Elephanteu Indra's, ÇABDAR. im CKDR.

शेतकुश m. weisses Kuça-Gras RĀĀAN. im CKDR.

शेतकज्ञा f. ein best. giftiges Insect SUÇR. २, २८९, २१.

शेतकतु m. N. pr. verschiedener Männer: Auddalaki ÇAT. Br. ३, ४, १३. ४, २, ५, १४. MBH. १, ४७२४. ३, १०५९७. Verz. d. Oxf. H. २४८, b, ११. Ārupeja ÇAT. Br. १०, ३, ४, १, ११, २, ३, १२, ३, ४, १८, ६, ३, १, १२, २, १, ९. KĀND. UP. ६, १, १. CĀNKH. CR. ४८, २९, ७. ĀPAST. १, १३, १८. KAUSH. UP. १, १. ein Sohn des Senagīt HARI. १०३८. — MBH. १, २०४७. HARI. ११७४. Verz. d. Oxf. H. ५३, a, ४२. KĀO. in Z. d. d. m. G. ७, ८४४. Çākjamuni als Bodhisattva LALIT. १२. SCHIEFNER, Lebensb. २३२ (2). TRIK. १, १, ९. N. eines Kometen VARĀH. Br. S. ११, ३७. derselbe heisst bei Parāçara: Uddalaka-Çvetaketu; vgl. KERN in der Uebers. zu ३७ und १६.

शेतकेश m. = रक्तशिपु GĀTĀDH. im CKDR.

शेतकोल m. ein best. Fisch, = शफर TRIK. १, २, १८. °क m. dass. H. १३४६. HARI. १८७.

शेतखदिर m. weiss blühender Khadira RĀĀAN. im CKDR. ÇABDAR. bei WILSON.

शेतगङ्गा f. N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. ७७, b, १६. fg. LIA. १, ८६.

शेतगङ्ग m. ein weisser Elephant, Bez. des Elephanten Indra's H. १७७.

शेतगरुत् m. Gans AK. २, ५, २३.

शेतगिरि m. N. pr. eines Berges: °माळृतम्य MACK. COLL. १, ८८.

शेतगङ्गा f. eine best. Pflanze, = शेतकाम्बोडी, काकादनी, चूडाला u. s. w. RĀĀAN. im CKDR.

शेतगुणवत् (von शेत + गुण) adj. mit der Eigenschaft der weissen Farbe versehen: शेष SIB. D. १३, ५.

शेतगोकर्णी f. Clitoria ternatea DHANV. in NICH. PA. unter शेतनामन्.